

ग्रंथमालिका ‘धार्मिक कृतींमागील शास्त्र’ : अंत्येष्टी – खंड १

मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र

मराठी (Marathi)

संकलक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले

सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या


श्रीचित्तशक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगील



सनातन संस्था

प्रस्तुत पुनर्मुद्रणाच्या २,००० प्रती आणि या
लघुग्रंथाच्या आतापर्यंत १,०६,००० प्रती प्रकाशित !

सचिवदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा संक्षिप्त परिचय



१. अध्यात्माच्या प्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना !
२. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक !
३. हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचा उद्घोष (वर्ष १९९८)
४. ग्रंथ-निर्मिती : सप्टेंबर २०२४ पर्यंत ३६६ ग्रंथांच्या १३ भाषांत ९७ लाख ५९ सहस्र प्रती!
५. शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायपद्धतींविषयी संशोधन
६. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक !
७. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांना दिशादर्शन !
८. भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसारार्थ ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन फ्रान्सच्या संसदेत सन्मान (५ जून २०२४)
(संपूर्ण परिचयासाठी वाचा – www.Sanatan.org.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
यांचे साधकांना आश्वासन !

स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।
केसे असू सर्वदा सर्वा ठारी ॥
सनातन धर्म माझे नीत्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र उर्हे सदा ॥

- जमेण ब्राह्मण ३१६७
१५.५.१९९६

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
यांच्या उपाधीविषयीचे विवेचन !

थोर महर्षीनी सहस्रो वर्षांपूर्वी नाडीपट्ट्यांमध्ये भविष्य लिहून ठेवले आहे. जीवनाडीपट्ट्यांच्या वाचनाच्या माध्यमातून महर्षी सनातन संस्थेला मार्गदर्शन करतात. १३.७.२०२२ पासून ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’ वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षीनी आज्ञा केल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावण्यात येत आहे. F (DrV-Nav)

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (M.Sc.) यांचा परिचय



सच्चिदानन्द परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत. त्यांना सहस्रो पाने सूक्ष्मातील ज्ञान मिळाले आहे. हिंदु राष्ट्रासाठी नाडीभविष्यात महर्षीनी सांगितल्याप्रमाणे देवदर्शन आणि संतांचे संघटन यांसाठी त्या अखंड भारतभ्रमण करतात.

सच्चिदानन्द परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकान्यांच्या उपाध्यांविषयीचे विवेचन !

जीवनाडीपट्टी-वाचनाद्वारे सप्तर्षीनी केलेल्या आज्ञेनुसार १३.५.२०२० पासून सदगुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति’ आणि सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति’ या उपाध्यांनी संबोधले जात आहे. त्यामुळे त्यापूर्वीच्या लिखाणात त्यांच्या नावाच्या आरंभी ‘श्रीसत्शक्ति’ किंवा ‘श्रीचित्शक्ति’ ही उपाधी लावलेली नाही. F (DrUtt + SStAG-Nav + SStBS-Nav)

अनुक्रमणिका

क्र	मानोगत	८
क्र	प्रस्तुत लघुग्रंथाचे असामान्यत्व लक्षात घ्या !	१०
प्रकरण १.	मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व	१२
प्रकरण २.	मरणासन्न व्यक्तीच्या संदर्भात करायच्या कृती	१४
प्रकरण ३.	व्यक्ती मृत झाल्यानंतर १३ व्या दिवसापर्यंत करायच्या महत्त्वाच्या कृती	२३
प्रकरण ४.	व्यक्ती मृत झाल्यानंतर १३ व्या दिवसापर्यंत करायच्या काही कृतींमागील शास्त्र	४८
प्रकरण ५.	मृत व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंचे काय करावे ?	७३
प्रकरण ६.	सुतक	७५

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्रशक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पूर्वी सूक्ष्म-जगतातील एक विद्वान किंवा गुरुतत्त्व यांच्या माध्यमातून ज्ञान मिळायचे.

मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडणाऱ्या विविध प्रसंगांतून त्याला ईश्वराच्या जवळ जाता यावे, यासाठी हिंदु धर्मात निरनिराळ्या धार्मिक संस्कारांची योजना केली आहे. त्यांपैकी ‘मृत्यूनंतर करायचे क्रियाकर्म’ हा अंतिम संस्कार होय.

बन्याचदा मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे केवळ धर्मशास्त्रात सांगितलेला एक उपचार म्हणून किंवा मृत व्यक्तीप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीचा एक भाग म्हणून केले जाते. बहुतेकांना ते करण्याचे महत्त्व किंवा त्यामागील अध्यात्मशास्त्र ठाऊक नसते. एखाद्याला कृतीमागील शास्त्र समजले, तर त्याचा त्या कृतीविषयी विश्वास वाढून, तसेच त्या कृतीचे महत्त्व लक्षात येऊन ती कृती त्याच्याकडून अधिक श्रद्धेने होते. ‘जे कार्य श्रद्धापूर्वक केले जाते, त्याचेच पूर्ण फळ मिळते’, असे श्रद्धेचे महत्त्व सांगितले आहे. या दृष्टीकोनातून मृत्यूनंतरचे क्रियाकर्म करतांनाही त्यातील शुष्कपणा जाऊन त्यामध्ये श्रद्धेचा ओलावा निर्माण व्हावा, यासाठी या लघुग्रंथात मृत्यूनंतरच्या काही विधींमागील शास्त्र दिले आहे.

मृत्युनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत् केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात, भुवलोकात किंवा अन्य ठिकाणी न अडकता त्याला पुढची गती मिळू शकते. यामुळे त्या लिंगदेहाकडून कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच तो वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते.

‘हा लघुयंथ वाचून मृत्युनंतरच्या क्रियाकर्माचे महत्त्व हिंदूंच्या लक्षात येवो आणि त्यांची धर्मश्रद्धा अधिक दृढ होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना ! - संकलक F (D27)

वाचकांसाठी सूचना ! : ग्रंथातील लिखाणात रज-तम, सप्तचक्रे इ. आध्यात्मिक परिभाषेतील शब्द आहेत. आवश्यक तेथे अशा शब्दांचे अर्थ दिले आहेत. ग्रंथात काही ठिकाणी अध्यात्मशास्त्रीय सखोल विवेचन करणारे ज्ञान आहे. जिज्ञासूना आरंभी आध्यात्मिक परिभाषेतील शब्द व अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळायला थोडे कठीण वाटू शकते. असे असले, तरी आध्यात्मिक विषयावरील वाचनाची सवय झाली की, असे शब्द व ज्ञान सोपे वाटून अध्यात्मशास्त्र शिकल्याचा आनंद मिळेल.